

माहितीचा अधिकार अधिनियम - २००५

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती

(शाखा : विकास योजना)

०१ ते १७ बाबनिहाय माहिती

माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय,
अमरावती विभाग,अमरावती (शाखा-विकास योजना) संबंधीत १७ मुद्यांबाबत माहिती
कलम ४(१) मुद्या क्रमांक १

विभागीय आयुक्त कार्यालय,अमरावती विभाग,अमरावती येथील
विकास योजना शाखेतील कार्य व कर्तव्य यांचा तपशील

कार्यालयाचे नाव	:	आयुक्त कार्यालय,अमरावती
पत्ता	:	कॅम्प,बायपास रोड, अमरावती
कार्यालय प्रमुख	:	मा.आयुक्त
○ शासकीय विभागाचे नाव	:	उप आयुक्त(विकास)
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त	:	ग्रामविकास व जलसंधारण विभाग,मंत्रालय मुंबई
कार्यक्षेत्र	:	अमरावती विभाग
भौगोलीक	:	एकूण ५ जिल्हे (भौगोलीक क्षेत्रफळ ४६,०७० हेक्टर चौ.कि.मी.)
कार्यानुरूप	:	विविध विकास योजनेचे सनियंत्रण
विशिष्ट कार्य	:	जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास योजनेसंबंधीत बाबी
विभागाचे ध्येय / धोरण	:	सनियंत्रण करणे, मार्गदर्शन करणे, विकासात्मक बाबीचा / प्रगतीचा पाठपुरावा करणे
○ सर्व संबंधीत कर्मचारी	:	कक्ष अधिकारी संशोधन सहाय्यक अव्वल कारकून वरीष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक परिचर
कामाचे विस्तृत स्वरूप	:	वरीलप्रमाणे
उपलब्ध सेवा	:	कार्यालयीन वेळ-०९-४५ते ०६-१५
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा	:	२६६३०२३
सामुहिक सुटी व विशिष्ट सेवेसाठी	:	शनिवार व रविवार
ठरलेल्या वेळा	:	

संस्थेचा तक्ता

उप आयुक्त (विकास)

अ.क्र.	पदनाम
१	मा.विभागीय आयुक्त
२	उप आयुक्त(विकास)
३	सहाय्यक आयुक्त(विकास)
४	कक्ष अधिकारी
५	संशोधन सहाय्यक
६	अव्वल कारकून
७	वरीष्ठ सहाय्यक
८	कनिष्ठ सहाय्यक
९	परिचर
१०	कंत्राटी कर्मचारी

कलम ४ (१) मुद्दा क्रमांक २
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथील शाखा- विकास योजना कार्यालयातील अधिकारी व
कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशील
"अ"

अ.क्र.	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	उप आयुक्त(विकास)		निरंक	

"ब"

अधिकार प्रशासकीय

१	मा.आयुक्त	विभागीय सनियंत्रण अधिकार	शासकीय मार्गदर्शक तत्वानुसार	सनियंत्रण
२	उप आयुक्त (विकास)	उपाययोजना निहाय माहिती व सनियंत्रण, प्रथम अपिलीय अधिकारी	वरीलप्रमाणे	-
३	सहा आयुक्त (विकास)	उपाययोजना निहाय माहिती व सनियंत्रण	वरीलप्रमाणे	
४	कक्ष अधिकारी	कार्यालयीन सनियंत्रण, संदर्भात शासनाकडे सादर करणेबाबत व डाक विषयक बाबी, लक्षवेधी, आपले सरकार, झीरो पेंडसीबाबत, सहा.जन माहिती अधिकारी	वरीलप्रमाणे	
५	संशोधन सहाय्यक	पाणलोट विकास, जि.ग्रा.वि.यंत्रणा अंतर्गत सर्व विषय, रुग्ण योजना, प्रधानमंत्री आवास ! योजने अंतर्गत सर्व विषय, न्यायालयीन प्रकरणे व रिट याचिका, ग्रा.वि.यंत्रणा अंतर्गत वेतन व भत्ते विषयक, बैठक पत्रव्यवहार व टिपणी, राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान	शासनाकडून वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	
६	अव्वल कारकुन	पाणी टंचाई, आस्थापना, कार्यालयीन स्टेशनरी व कार्यालयीन खर्चाबाबतच्या सर्व नस्त्या, न्यायालयीन प्रकरणे व रिट याचिका, अतिरीक्त जलस्वराज्य प्रकल्प-२, , आमदार आदर्श योजना / सांसद योजना, मिशन अंत्योदय योजना	शासनाकडून वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	

७	वरीष्ठ सहाय्यक	आरोग्य विषयक सर्व योजना,राज्य लोकसंख्या धोरण,राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन,पशुसंवर्धक सर्व योजना,समाजकल्याण विषयक सर्व योजना,बांधकाम विषयक, अंगणवाडी विषयक न्यायालयीन प्रकरणे व रिट याचिका, महिला व बालकल्याण, कृषी विषयक सर्व योजना,बायोगॅस,	शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	
८	वरीष्ठ सहाय्यक	आवक जावक, अ.शा.पत्र कोर्ट पिटीशन,लोकआयुक्त,मंत्री आमदार खासदार पदाधिकारी इत्यादी नोंदवही,शिक्षण विभाग,	शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	
९	कनिष्ठ सहाय्यक	पंचायत, घर कर पाणी कर वसुली, यशवंत पंचायत राज अभियान, आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार, आय एस ओ ग्रामपंचायत, जैव व्यवस्थापन समिती, पंडीत दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, सेवा हमी कायदा, दुरगामी आराखडा, राष्ट्रीय ग्राम गौरव पुरस्कार, संबंधीत न्यायालयीन प्रकरणे व रिट याचिका, स्वामीत्व योजना (गाव नमुना ८ डाटा एन्ट्री) अतिरीक्त कार्यभार, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व योजना, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा, साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धा, १४,१५वित्त आयोग	शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	
१०	विभागीय कार्यासन अधिकारी	राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन- कुपोषण निर्मुलन	शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	
११	विभागीय प्रोग्रामर	राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत पदनिर्माती,प्रधानमंत्री आवास योजना	शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	
१२	अव्वल कारकुन	माझी वसुंधरा अभियान	शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित शा.नि.परिपत्रक व आदेशानुसार	
१३	परिचर	शाखा विकास योजना कक्षाची स्वच्छता व सुव्यवस्था ठेवणे, वरीष्ठांनी दिलेली कामे करणे		

-५-

"क"

अधिकार फौजदारी

अ.क्र.	पदनाम	अधिकार - फौजदारी	कोणत्या कायदा /नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
निरंक				

"ड "

अधिकार अर्थन्यायीक

अ.क्र.	पदनाम	अधिकार - फौजदारी	कोणत्या कायदा /नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
निरंक				

कलम ४(१) मुद्या क्रमांक ३
निर्णय घेण्याची कार्यपध्दती, पर्यवेक्षण व उत्तर दायित्व प्रणाली

कामाचे स्वरुप :- केंद्र व राज्य पुरस्कृत विविध विकास योजनांचे सनियंत्रण
संबंधीत तरतुद अधिनियमाचे
नाव

शासन निर्णय व परिपत्रके :- योजनाच्या अंमलबजावणीसाठी शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित करण्यात
आलेल्या शासन निर्णय / परिपत्रकानुसार विविध विकास योजनांचे सनियंत्रण
करणे, योजनांचे सनियंत्रण करणे, योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनांची
वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/ परिपत्रकानुसार विविध
योजनांचे सनियंत्रण करणे

कार्यालयीन आदेश :- निरंक

अ.क्र.	कामाचे स्वरुप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	आर्थिक बाबी	--	--	निरंक
२	प्रशासकीय कामे	शासन निर्णयानुसार	उपआयुक्त(विकास)	कार्यालयीन कार्यपध्दती O & M नुसार
३	फौजदारी	--	--	निरंक
४	अर्धन्यायीक	--	--	निरंक

कलम४(१) मुद्या क्रमांक ४ (नमुना (अ))
कामाचे निकष

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

उद्दिष्ट (वार्षिक)

अ.क्र.	कामाचे नाव	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
	कामाचे निकष	--	--	वेगवेगळ्या योजनांतर्गत शासन निर्णय तद्वतच मार्गदर्शिका तत्वानुसार

कलम४(१) मुद्या क्रमांक ४ (नमुना (ब))

कामाची मर्यादा - नियमानुसार

प्रत्येक कामाची कालामर्यादा - निरंक

अ.क्र.	कामाचे नाव	दिवस/तास पुर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
निरंक				

कलम ४(१) मुद्रा क्रमांक ५ नमुना(अ)

कार्यालयाची कार्य पार पाडण्यासाठी वापरावयाचे नियम

विकास शाखा : कार्यालयीन विकास शाखेत कार्यरत असतांना प्रत्येक कर्मचार्यांना शिस्तीची कामकाजाची, नियमाची माहिती व्हावी या उद्देशाने खालीलप्रमाणे नियमाची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.

कार्यालयीन शिस्त

१. कार्यालयीन वेळ :- शासनाने कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत ठरवून दिलेली आहे (दुपारी १ ते २ यावेळेत फक्त अर्धा तास चहापाण्याची वेळ) या काळात प्रत्येक कर्मचार्यांने कार्यालयीन व आपल्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे. शासकीय कामानिमित्ताने कार्यालयाबाहेर जावयाचे असल्यास तसी नोंद शाखेतील अयागमन पुस्तिकेत नोंद करणे आवश्यक आहे व परत आल्यानंतर त्यावेळी संध्या नोंद घेणे आवश्यक आहे.
२. पोषाख :- प्रत्येक कर्मचारी यांनी व्यवस्थित व निटनेटके पोषाखात कार्यालयात येणे आवश्यक आहे.
३. वरीष्ठ अधिकाऱ्यांची वर्तणुक :- कार्यालयीन कामकाज करतांना प्रत्येक कर्मचार्यांने आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी सभ्यतेने वागले पाहिजे व हृदयानुसार सन्मान दिला पाहिजे
४. लोक प्रतिनिधी अथवा प्रतिष्ठांशी वर्तणुक :- आपल्या कार्यालयात कार्यालयीन कामानिमित्ताने लोक प्रतिनिधी अथवा कोणीही प्रतीष्ठीत आल्यास तेव्हा त्यांचेशी आपले स्थानावरून उठून सभ्यतेने बोलून कामकाजाचे प्रयोजन विचारून त्यांचे समाधान होईल अशी उत्तरे द्यावीत. तसेच त्याचा अपमान होईल किंवा असमाधान होईल असे कृत्य करू नये
५. स्वच्छता :- आपली ज्या ठिकाणी बसायची व्यवस्था केली आहे तेथील परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवावा. जेणेकरून आपणास प्रसन्न चित्ताने काम करणे सोईचे होईल.

विकास शाखेअंतर्गत विविध विभागाचे कामकाज चालविण्याकरीता कर्मचारी यांना कार्यालयीन कामकाज करतांना किंवा विशिष्ट प्रकरणांना मान्यता देतांना अडचणी उदभवतात अशा वेळी शासनाकडून जे शासन निर्णय / नियमावली पुस्तिका प्रसिध्द केल्या आहेत त्याचे आधार घेवूनच प्रकरणाचा निपटारा करावा.

कर्मचारी जेव्हा टिपणी, शासकीय पत्रे लिहीत असतात. तेव्हा शासन निर्णय, अधिनियमातील तरतुदीचा उल्लेख करणे आवश्यक असते. जेणे करून वरीष्ठ अधिकाऱ्यांना प्रकरणावर त्वरीत निर्णय घेणे सोईचे होईल व प्रकरण लवकर निकाली निघेल. प्रत्येक कर्मचारी यांनी आपली शासनाचे व जनतेचे काम करण्याकरीता नियुक्ती झाली आहे. ही भावना ठेवूनच सदविवेकबुद्धीने कार्य करणे आवश्यक आहे. जेणेकरून जनतेने काम करणे सोईचे होईल.

कार्यालयीन अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाज करीत असतांना खालील दिल्याप्रमाणे नियमाच्या पुस्तिका शासन स्तरावरून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. तसेच शासन स्तरावरून जे शासन निर्णय असतात, त्याचे वाचन करून नियमानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे.

१. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१
२. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८
३. नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
४. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८१
 - अ) सर्वसाधारण सेवा शर्ती नियम
 - ब) वेतन नियम
५. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम १९७१
६. जिल्हा परिषद आकस्मिक खर्चाबाबतचे नियम
७. महाराष्ट्र सर्व साधारण भविष्य निर्वाह निधी नियम
८. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६८
९. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १९६७
१०. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त वअपिल) नियम १९६४
११. महाराष्ट्र जिल्हा परिषद, लेखा संहिता १९६८

उपरोक्त नियमांची नोंद करुन कर्मचारी यांनी आपली कर्तव्य पार पाडीत असतांना उपयोगात येतील असे नियम,सुचना, नियम पुस्तिका व अभिलेख्याचे वाचन करुन आवश्यक त्या ठिकाणी नियमांचे पालन करतात.

कलम ४(१) मुद्या क्रमांक ५ नमुना (ब)

कार्यालयाचे कामाशी संबंधीत परिपत्रके

अ.क्र.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	शेरा
१	महाराष्ट्र राज्य,ग्रामीण जिवनोन्नती अभियान	शा.परिपत्रक/मजिअ२०१३/पत्र क्र.-२३४/यो-३ दि. ११.१०.२०१३	संशोधन सहाय्यक
२	विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रम	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक १३/०९/२००६	संशोधन सहाय्यक
३	आगामी सन २०१०-११ चे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक ३०/११/२०१०	संशोधन सहाय्यक
४	महात्मा ज्योतीबा फुले जलभुमी संधारण अभियान स्थापना करणे	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक २८/०२/२००२	संशोधन सहाय्यक
५	जलसंधारण कार्यक्रमांतर्गत एकात्मिक विकास कार्यक्रम राबविणेबाबत	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक ३०/०१/१९९६	संशोधन सहाय्यक
६	प्रधानमंत्री आवास योजना राबवितांना लाभार्थी निवडीबाबत सुलभता व पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे कार्यवाही व अंमलबजावणी करणे	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक ०८/०९/२००८	संशोधन सहाय्यक
७	प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन २००९-१० या वर्षासाठी घरकुलाच्या वाढीव किंमतीबाबत	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक १४/१०/२००९	संशोधन सहाय्यक
८	प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामास स्वतःची जाबा नसलेल्या लाभार्थ्यांना भुखंड खरेदी/संपादन करण्यासाठीच्या केंद्र पुरस्कृत योजनेस नविन योजना म्हणुन मान्यता देणे व या योजनेअंतर्गत दयावयाचे अनुदान	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक २८/०४/२०११	संशोधन सहाय्यक
९	अनु.सुचित जाती व नवबौध्द घटकासाठी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत	शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शा.नि.दिनांक २६/११/२०१०	संशोधन सहाय्यक
१०	पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल योजनेच्या जागेसाठी	शा.नि.क्र./इं.आयो-२०१५/प्रक्र२००/यो-१० दिनांक ३१/१२/२०१८	संशोधन सहाय्यक

११	ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनेबाबत करावयाची कार्यवाही	शा.नि.क्र./टंचाई-१०९९/प्र.क्र.१२/पापु-१४ दिनांक ०३/०२/१९९९	अव्वल कारकुन
१२	पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर करण्यासाठी हाती घ्यावयाच्या उपाययोजना	शा.नि.क्र./टंचाई-३०९९/प्र.क्र.१३/पापु-१४ दिनांक ०१/०२/१९९९	अव्वल कारकुन
१३	ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती व आराखड्याला मान्यता देण्याच्या आर्थिक मर्यादेत वाढ करणे.	शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग दिनांक ३१/०८/२००९	अव्वल कारकुन
१४	ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची पुनरचना करणे	शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग दिनांक १६/०३/२०११	अव्वल कारकुन
१५	ग्रामीण शाळा व अंगणवाड्यामध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा उपाययोजना राबविण्यासाठी लोकवर्गणीची अट शिथिल करणे	शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग दिनांक १६/०५/२०११	अव्वल कारकुन
१६	प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची आखणी करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी	शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग दिनांक १३/०६/२०११	अव्वल कारकुन
१७	खासदार आदर्श ग्राम योजना	शा.नि.क्र./व्हिपीएम-२०१४/पत्र क्र.१८३/ पंरा-३/दि.३१/१२/२०१४	अव्वल कारकुन
१८	आमदार आदर्श ग्राम योजना	शा.नि.क्र./आआप्रायो-२०१६/पत्र क्र.८४/ योजना-५ दि.२५/११/२००५	अव्वल कारकुन
१९	मिशन अंत्योदय योजना	सचिव केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय नवि दिल्ली यांचे पत्र ६३१० दिनांक ०९/०३/२०१७	अव्वल कारकुन
२०	जलस्वराज्य प्रकल्प-२	शा.नि.क्र.जस्वप्र-१२१३/प्रक्र२००/पापु-११ दिनांक ०४/०१/२०१४	अव्वल कारकुन
२१	राज्य लोकसंख्या धोरण जन्म दर माता मृत्यु दर, अर्भक मृत्यु दर, बाल मृत्यु दर कमी करणे व दोन अपत्याबाबत जोडप्यांचा विचार करणे	शा.नि.क्र./लोसंधो/२०००/प्र.क्र.५७ दिनांक २६/०६/२०००	वरीष्ठ सहाय्यक (आरोग्य)
२२	राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम	शा.नि.क्र.बीजीएस-२०११/पत्र क्र.३८/यो-६ दि.०२/०५/२०११	वरीष्ठ सहाय्यक
२३	राजमाता जिजाऊ माता बाळ आरोग्य व पोषण मिशन- कुपोषण निर्मुलन	शा.नि.क्र./एबावि/२००५/प्र.क्र.५ दिनांक ०५/०३/२००५	विभागीय कार्यासन अधिकारी

२४	राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार	शा.नि.क्र./स्वग्रायो/२००६/प्र.क्र.५३९/यो-३ दिनांक १८/०४/२००६	विभागीय कार्यासन अधिकारी
२५	यशवंत पंचायत राज अभियान	शा.नि.क्र.झेडपीए-१००५/१०३९/प्रक्र १२१/पंरा-१ दिनांक १५/०२/२००६	पंचायत
२६	गौरव ग्रामसभा स्पर्धा	शा.नि.क्र.व्हीपीएम/२००९/प्रक्र २२७/पंरा-३ दिनांक २५/०१/२०१०	पंचायत
२७	पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेचे रुपांतर करुन स्मार्ट ग्राम योजना सुरु करणेबाबत	शा.नि.क्र.:स्माग्रायो-२०१५/प्र.क्र.१५१/यो-१/ दिनांक २१/११/२०१६	पंचायत
२८	स्वच्छ भारत मिशन	शा.नि.क्र.:स्वभामि-२०१४/प्र.क्र.२७/पापु-८ दिनांक ०७/११/२०१४	पंचायत
२९	संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान	शा.नि.क्र.अभियान-१०१०/प्रक्र ३०८/पापु- १६ दिनांक १५/०९/२००८	पंचायत
३०	सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा	शा.नि.क्र.प्राशास्व-१००५/प्रक्र५०५/पापु-१६ दिनांक ३१/०५/२००५	पंचायत
३१	१३ वित्त आयोग	शा.परि.क्र-तेविआ/२०१०/प्र.क्र.२२/वित्त४ दि.०८/११/२०१०	पंचायत
३२	१४ वित्त आयोग	शा.परि.क्र-चौविआ/२०१५/प्र.क्र.२६/वित्त४ दि.२६/०७/२०१५	पंचायत
३३	राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत पदनिर्माती, प्रधानमंत्री आवास योजना	शा.नि.क्र./प्रआयो-२०१७/प्रक्र-५९/योजना- १० दिनांक २७/०६/२०१७	कंत्राटी कर्मचारी विभागीय प्रोग्रामर
३४	माझी वसुंधरा अभियान	शा.नि.क्र./ अभियान -२०२०/प्रक्र-१३४/ ता. क-१ दिनांक १४/१०/२०२०	कंत्राटी कर्मचारी विभागीय तांत्रिक तज्ञ

कलम ४(१) मुद्या क्रमांक ५ नमुना (क)

कार्यालयाचे कामाशी संबंधीत परिपत्रके

अ.क्र.	शासन परिपत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक व तारीख	अभिप्राय (असल्यास)

कलम ४(१) मुद्या क्रमांक ५ नमुना (ड)

कार्यालयाचे कामाशी संबंधीत असलेले कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परीपत्रके

अ.क्र.	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)

कलम ४(१) मुद्या क्रमांक ५ नमुना (ई)

कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजाची यादी.

अ.क्र.	दस्तावेजाचा प्रकार	विषय	संबंधीत व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण/उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास

कलम ४(१) मुद्या क्रमांक ६

विभागातील कागदपत्राच्या वर्गवारीचे विवरणपत्र

- सहा गट्टे पध्दतीनुसार
- महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (अभिलेख्याचे वर्गीकरण परिक्षण आणि नाशन) नियम १९६४ नुसार

कलम ४(१) मुद्या क्रमांक ७

धोरण तयार करण्याच्या किंवा अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जनतेच्या सहभागासाठी केलेली उपाययोजना

अ.क्र.	सल्ला मसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/परिपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल

कलम ४(१) मुद्या क्रमांक ८ (अ)

सल्ला देण्यासाठी स्थापन केलेली मंडळे/समित्या व परिषद याबाबतची माहिती

अ.क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट्य	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

कलम ४(१) मुद्या क्रमांक ८ नमुना (ब)
कार्यालयाच्या अधिसभाची यादी प्रकाशीत करणे

अ.क्र.	अधिसभेचे नाव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दीष्ट्य	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	संबंधीत नाही					

कलम ४(१) मुद्या क्रमांक ८ नमुना (क)
कार्यालयाच्या परिषदाची यादी प्रकाशीत करणे

अ.क्र.	परिषदेचे नाव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दीष्ट्य	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	संबंधीत नाही					

कलम ४(१) मुद्या क्रमांक ८ नमुना (ड)
कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे

अ.क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीष्ट्य	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	संबंधीत नाही					

कलम ४(१) मुद्या क्रमांक ९

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती (शाखा : विकास योजना)
मधील अधिकारी व कर्मचारी यांची नावे व त्यांचे वेतन इत्यादी

अ.क्र.	अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	वर्ग	रुजू दिनांक	दुरध्वनी क्रमांक/फॅक्स/ई-मेल
१	श्री आर.ए.फडके (प्र)	उप आयुक्त(विकास)	१	२९/०९/२०२२	२६६३०२३
२	श्री आर.ए.फडके	सहा.आयुक्त(विकास)	१	२६/०९/२०२२	२६६३०२३
३	श्री ग.पुं.गोहत्रे	कक्ष अधिकारी (विकास)	३	०५.०४.२०२३	२६६३०२३
४	श्री डी.एस.बिजागरे	संशोधन सहाय्यक	३	०१.०९.२०२१	२६६३०२३
५	श्रीमती नित्ता रंगारी	अव्वल कारकुन	३	०१/०७/२०१५	२६६३०२३
६	श्री आर.एच.शेकोकार	वरीष्ठ सहाय्यक	३	१४.०७.२०१६	२६६३०२३
७	श्री सी.एम.बगळे	वरीष्ठ सहाय्यक	३	११.१२.२०१९	२६६३०२३
८	श्री एन.बी.काळबांडे	कनिष्ठ सहाय्यक	३	०९.०८.२०१९	२६६३०२३
९	श्री आशिष गु. औंधकर	परीचर	४	०१.१०.२००८	२६६३०२३
१०	श्री होशांगस्वामी काळे	कंत्राटी कर्मचारी	-	०१.०१.२०२१	२६६३०२३
११	श्री मोहसीन अहेमद अय्युब अली	कंत्राटी कर्मचारी	-	१५.०४.२०२१	२६६३०२३

कलम ४(१) मुद्या क्रमांक १०

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग अमरावती (शाखा : विकास योजना) येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती

अ.क्र.	पदनाम	वेतन श्रेणी	नियमित महा.भत्ता,घरभाडे भत्ता,शहर भत्ता
१	२	३	४
१	उपआयुक्त(विकास)	७८८०० - २०९२००	नियमाप्रमाणे
२	सहाय्यक आयुक्त(विकास)	६७७०० - २०८७००	
३	कक्ष अधिकारी	३८६०० - १२२८००	
४	संशोधन सहाय्यक	३८६०० - १२२८००	
५	अव्वल कारकून	३२००० - १०१६००	
६	वरीष्ठ सहाय्यक	२५५०० - ८११००	
७	कनिष्ठ सहाय्यक	१९९०० - ६३२००	
८	परिचर	१६६०० - ५२४००	

कलम ४(१) मुद्या क्रमांक ११

सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च, अर्थसंकल्प, सवितरीत रक्कम

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शिर्षांचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र) व कामाचा तपशील	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
	प्रत्यक्ष योजना राबविल्या जात नाही, सबब माहिती निरंक				

कलम ४(१) मुद्या क्रमांक १२

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग अमरावती (शाखा : विकास योजना) येथील अनुदान कार्यक्रमांतर्गत सबसिडीचे कार्यक्रम, पध्दत रक्कमा, लाभार्थ्यांची विस्तृत माहिती

अ.क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता	अनुदान / लाभ यांची रक्कम/स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
	विकास शाखेत अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांची कोणतीही योजना नसल्याकारणाने माहिती निरंक आहे.			

कलम ४(१) मुद्या क्रमांक १३

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग अमरावती (शाखा : विकास योजना) मधील
मिळणाऱ्या/सवलतीचा परवाना यांची चालु वर्षाची तपशिलवार माहिती

अ.क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांकापासून	दिनांकापर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
	उप आयुक्त विकास शाखेतून अशा प्रकारचा परवाना दिला जात नाही, करीता माहिती निरंक						

कलम ४(१) मुद्या क्रमांक १४

कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे

अ.क्र.	दस्ताऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दत	जबाबदार व्यक्ती	
		संबंधीत नाही				

कलम ४(१) मुद्या क्रमांक १५

कार्यालयात लायबरीसह नागरिकांना माहिती मिळण्यासाठी दिलेल्या सुविधा

अ.क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती/कर्मचारी	तक्रार निवारण
१	भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती	कार्यालयीन दिवस	विहित नाही	कार्यालय	उपआयुक्त(विकास)/ सहा.आयुक्त(विकास)	उपआयुक्त(विकास)
२	वेब साईट विषयी माहिती	निरंक				
३	कॉल सेंटर विषयी माहिती	निरंक				
४	अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधाची माहिती	कार्यालयीन दिवस	विहित नाही	कार्यालय	उपआयुक्त(विकास)/ सहा.आयुक्त(विकास)	उपआयुक्त(विकास)
५	कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती	कार्यालयीन दिवस	विहित नाही	कार्यालय	उपआयुक्त(विकास)/ सहा.आयुक्त(विकास)	उपआयुक्त(विकास)
६	नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती	निरंक				
७	सुचना फलकाची माहिती	कार्यालयातील सर्व शाखा संबंधीत सहा.माहिती अधिकारी, माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचे संबंधीत माहिती नागरीकांकरीता कार्यालयाचे मुख्य गेटवर उपलब्ध आहे.				
८	ग्रंथालय विषयी माहिती	निरंक				

कलम ४ (१) मुद्या क्रमांक १६

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग अमरावती (शाखा : विकास योजना)

येथील जन माहिती अधिकारी / सहाय्यक माहिती अधिकारी / प्रथम अपिलीय प्राधिकारी यांची माहिती

अ) जन माहिती अधिकारी

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकाऱ्यांचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल
१	श्री ग.पुं.गोहत्रे	कक्ष अधिकारी	विकास योजना	०७२१-२६६३०२३	dycomdev@gmail.com

ब) सहाय्यक माहिती अधिकारी

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकाऱ्यांचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल
१	श्रीमती निता रंगारी	अव्वल कारकुन	विकास योजना	०७२१-२६६३०२३	dycomdev@gmail.com

क) प्रथम अपिलीय अधिकारी

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकाऱ्यांचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	शेरा
१	श्री आर.ए. फडके(प्र)	उपआयुक्त (विकास)	विकास योजना	०७२१-२६६३०२३	dycomdev@gmail.com	योजने विषयक बाबी

-२२-

कलम ४ (१) मुद्दा क्रमांक १७
इतर माहिती

माहितीचा अधिकार अधिनियम-
२००५
नुसार उपलब्ध